

Spr. 3132.

अनेकसम् *vielfach, in grosser Anzahl, — Menge, von verschiedener Art* (sowohl auf das Subject als auch auf das Object bezogen) RV. PRĀT. 11, 11. N. 23, 9. INDR. 1, 25. HIP. 2, 15. MBH. 3, 7202. R. 4, 47, 5. Spr. 4488. पाक्षनेकशः so v. a. vor diesem und jenem VOP. 23, 32. zu wiederholten Malen PANĀT. 243, 7.

अनेकार्थ m. 1) *Mannichfaltigkeit, ein Verhältniss, wobei Freiheit der Wahl stattfindet* (Gogens. एकात्त Ausschliesslichkeit) SUÇR. 2, 359, 2. — 2) so v. a. *हैमानेकार्थ* Verz. d. Oxf. H. 183, b, 32.

अनेकार्थकोष (अ^० + कोष) m. *eine Sammlung der Wörter, die mehr als eine Bedeutung haben*, Verz. d. Oxf. H. 38, b, 16.

अनेकार्थतिलक (अ^० + ति^०) n. *Titel eines Wörterbuchs* Verz. d. Oxf. H. 332, a, 2.

अनेकार्थसमुच्चय (अ^० + स^०) m. desgl. ebend. 182, a, 16.

अनेकमूक 2) HALĀJ. 2, 454.

अनेनम् 2) MBH. 1, 3150.

अनेकम् Z. 3 lies चंता.

अनेकार्थिक s. ऐकार्थिक.

अनैयुषा *Ungeschicklichkeit, Unerfahrenheit* MBH. 13, 2515.

अनैर्य्य *Nichtherrschaft* TATTVA. 7. WEBER, RĀMAT. UP. 323. fg.

अनेकहृ 2) RAGH. 3, 69. MĀLATĪM. 143, 12. UTTARARĀMAĀ. 12, 3.

अनोन्नम् (3. अ + ओ^०) adj. *schwach* (Gogens. मकृत्) Spr. 2132.

अनोर्य्य (अनम् + र्य्य) m. pl. nach SĀJ. *Last- und Streitwagen* AIR. BR. 4, 6.

अनोर्वीकृ (अनम् + वीकृ) adj. *Zugthier* TS. 5, 6, 21, 1.

अनोवाक्य TS. 6, 1, 9, 4. adv. *fuderweise* KĀṬH. 24, 6.

अनौद्धत्य (3. अ + औ^०) n. *Nicht-Hoffart* PRATĀPAR. 32, a, 4.

अन्त 3) Z. 9 lies उपानीय; Z. 11 lies अन्तात् st. अन्तत्. — 9) in dem aus TRĪK. angeführten Beispiele bedeutet अन्त *das Innere, Inhalt*: दधि u. s. w. *enthaltend*. — 11) *400,000 Millionen* VS. 17, 2. — 17) auch VIÇVA bei UÇĒVAL. zu UṆĀDIS. 3, 86. im comp. अन्तवृत्तानाः (दशार्थाः) MBH. 24 erklärt MALLIN. अन्त gleichfalls durch रम्प.

अन्तःकरण KAP. 1, 65.

अन्तःकरणप्रबोध (अन्त^० + प्र^०) m. *Titel einer Schrift* HALL 149. ऽवि-वृत्ति ebend.

अन्तःपदम् (अन्त^० + पद^०) adv. *innerhalb eines Wortes* RV. PRĀT. 2, 5.

अन्तःपदे dass. VS. PRĀT. 4, 2. 7. 116. 160. AV. PRĀT. 1, 83. 2, 33. 3, 59.

Am Anfange eines comp. ohne Flexionszeichen VS. PRĀT. 4, 189.

अन्तःपरिधि s. u. परिधि 9.

अन्तःपातिन् (अन्त^० + पा^०) adj. *enthaltend in*; s. u. पातिन् 3.

अन्तःपात्र Z. 2 lies 11, 9, 15 st. 11, 11, 15.

अन्तःपादम् (अन्त^० + पाद^०) adv. *innerhalb eines Pāda* RV. PRĀT. 2, 14.

अन्तःपार्श्व्य lies an den Seiten befindlich st. = अन्तःपर्शव्य.

अन्तःपुर 3) pl. KATHĀS. 32, 263. पद्मनाभस्य षोडशसकृन्नात्तःपुरविकारः DAÇAK. id BBNF. Chr. 182, 9.

अन्तःपुरचर wohl einfach *Diener* und nicht *Späher*. Z. 2 lies 10 st. 6 und füge noch Spr. 113 hinzu.

अन्तःपुरीप् (von अन्तःपुर), ऽपति *sich wie im Gynaecium benehmen*: ऽपति रणेषु SĪH. D. 271, 2 v. u.

अन्तःपूजा (अन्त^० + पू^०) f. *innere d. i. stille Verehrung* Verz. d. Oxf. H. 102, b, 25.

अन्तःप्रज्ञ WEBER, RĀMAT. UP. 338. 343.

2. अन्तक 2) Z. 3 lies 10, 23 st. 13, 2. — 4) *eine Art Fieber* Verz. d. Oxf. H. 318, b, 1 v. u. 319, b, No. 738.

अन्तगत (अन्त + गत) adj. *am Ende stehend* AV. PRĀT. 4, 112. 117. zu Ende gegangen Spr. 4110.

अन्तगमन Z. 2 lies प्रथमं st. प्रथमं.

अन्तचार (अन्त + चार) m. *Grenzbewohner*; pl. N. pr. eines Volkes MBH. 6, 375 (VP. 193).

अन्तसम् 1) Z. 2 lies ऽध्यस्त्रवन्नतो. — 3) *तिले तैले गवि तीरे काष्ठे पा-वकमन्ततः*. धिया धीरो विज्ञानीपात् MBH. 3, 1228. Z. 2 lies KΛUÇ. — 6) *wenigstens*: त्रिरात्रमन्ततः PĀR. GRH. 2, 1, 1, 9. पादमन्ततः MBH. 1, 359. 2318.

अन्तवाष्ट्री f. N. eines SĀman Ind. St. 3, 202, b.

अन्तद्वीप (अन्त + द्वीप) N. pr. eines Landes nördlich von Madhjadēça Verz. d. Oxf. H. 339, a, 35. ऽद्वीपिन् m. *ein Bewohner dieses Landes* VA-RAH. BRH. S. 14, 25.

अन्तपाल MBH. 12, 679.

अन्तवल (अन्त + वल) N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 338, b, 4, 3.

2. अन्तर्म TS. 6, 3, 9, 4. 4, 2, 3. ÇAT. BR. 9, 3, 1, 63. ऽचारिन् ÇĀṆKH. BR. 2, 1.

अन्तमस्था (अन्त + स्था) f. *ein Metrum von 46 Silben* Ind. St. 8,

107. 111.

अन्तर 1) *im Innern* so v. a. *im Innern des Hauses, im Frauengemach* Spr. 1579. so v. a. *im Herzen* 3268. — 2) c) *निश्चित्य यः प्रक्रमते ना-त्तर्वसति कर्मणः* *mitten in der Arbeit* MBH. 3, 994 (S. 124).

अन्तर 1) f) *प्रज्ञा आत्मनो ऽन्तरराः* *ferner stehend* TS. 6, 2, 2, 7. अन्त-रा सुत्या *eine fernere*, — *andere* 3, 3, 1, 15. — 2) e) *अन्तरमन्तरम्* so v. a. *Platz gemacht, lässt mich durch* MĀRĪU. 33, 25. so v. a. *Stelle* (= स्थान DURGĀ) NIR. 10, 17. Vgl. कर्मात्तर, कार्यात्तर. — f) BHĀG. P. 4, 1, 9. — g) Z. 6 streiche das Eingeklammerte und vgl. zum Verständniss der Stelle R. 3, 30, 22. — t) *Untergewand* (vgl. अन्तरिय) HALĀJ. 3, 83.

अन्तरङ्ग 1) adj. a) *das Innere —, das Wesen einer Sache betreffend, wesentlich, vor allem Andern in Betracht kommend* PARIBHĀSĪ zu P. 7, 2, 98. P. 8, 2, 6. VĀRTT. 1. 8, 3, 15. VĀRTT. 2, Sch. SĪDHU. K. zu 8, 3, 74.

Verz. d. Oxf. H. 229, a, 31. 33. MADHUS. in Ind. St. 1, 20, 10. मोनात्तरङ्गे परित्रस्याश्रमे *zur Erlösung in nächster Beziehung stehend* KULL. zu M. 6, 35. fg. Davon nom. abstr. ऽल n. P. 7, 2, 98. Sch. SĪDHU. K. zu P. 6, 1,

135. — b) *Jmd nahe stehend, mit Jmd vertraut, wohl bekannt*: अन्तर-ङ्गाश्च चङ्गाद्या ये ऽभूर्वस्तत्र मन्त्रिणाः RĀGA-TAR. 7, 87 (nach TROFER und GOLDST. N. pr. eines Ministers!). अन्तरङ्गरपङ्क्तिः Spr. 1379. कुरङ्ग KĀLID. im ÇKDR. — 2) n. *ein innerer Körpertheil* (wie Zunge, Herz) VARĀH. BRH. S. 31, 27. *Herz*: यत्र ह्रवत्यन्तरङ्गं स स्नेह इति कथ्यते Spr. 4167.

अन्तरज्ञ (अन्त^० + ज्ञ) adj. *richtig unterscheidend*: अन्तरज्ञ der nicht zu unterscheiden versteht, kein Urtheil besitzend Spr. 3808. RĀGA-TAR. 3, 217.

अन्तरतम् 2) *भूधरगुहात्तरतः* *aus den Innern der Berghöhlen* ÇIÇ. 9, 19.

अन्तरभावना (अन्त^० + भा^०) f. *das Finden des Sinus des Unterschiedes* von Bogēn SIDDHĀNTAÇĪR., GOLĀDHJ. 14, 23.

अन्तरवचारिन् (अन्त^० + अच^०) adj. *sich einschleicheud, eindringend* TS.